

प्रति
मा. जन माहिती अधिकारी,
निवडणूक शाखा,
[]

Court fee
stamp of
Rs. 10

विषय : माहिती अधिकार कायदा, २००५ अंतर्गत माहितीसाठी अर्ज

महोदय,

मां, [], भारताचा
नागरीक असून माहिती अधिकार कायदा, २००५ अंतर्गत माहितीसाठी अर्ज करतो आहे. माझी माहिती

१ संपूर्ण नाव

२ संपूर्ण पत्ता

३ फोन नंबर (सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत)

४ आवश्यक माहितीचा विषय

मतदार नोंदणीचा माझा अर्ज व त्यावरील कार्यवाही

५ आवश्यक माहितीचा तपशील

	मी दिनांक [] रोजी आपल्या कार्यालयाकडे माझे नाव मतदार म्हणून नोंदवण्याकरिता विहित नमुना ६ मध्ये अर्ज केला होता. त्या संदर्भात मला खालील माहिती मिळावी ही विनंती
एक	आपल्याकडे मतदार नोंदणीसाठी आलेल्या अर्जावर कार्यवाही करण्यासंबंधी नियम, कार्यपद्धती, परिपत्रक, शासन आदेश, कार्यालयांतर्गत टिपणी, वरिष्ठ कार्यालयांचे आदेश तसेच या कामासंबंधी कालमर्यादा निश्चित करणारे आदेश यांच्या प्रमाणित प्रती
दोन	माझ्या अर्जावर निश्चित कालमर्यादित कारवाई करण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव, पदनाम, कार्यालयीन पत्ता.
तीन	माझे अर्जावर कारवाई होवून माझे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहे का?
चार	माझा ज्या यादीत माझे नाव समाविष्ट केले असेल, त्या मतदार संघाचे नाव, यादी क्रमांक, मतदार क्रमांक
पाच	माझ्या अर्जात लिहिल्याप्रमाणेच माझे नाव व पत्ता या यादीत बिनचूक समाविष्ट झाला आहे का?
सहा	जर माझ्या अर्जातील नाव व पत्ता आणि मतदार यादीतील नाव व पत्ता यांच्यात फरक असेल, तर असा फरक पडण्याची कारणे
सात	जर माझे नाव यादीत समाविष्ट करण्यास कोणी हरकत घेतली असेल, तर अशा हरकत अर्जाची प्रमाणित प्रत, त्यावरील कार्यवाही अहवाल, तसेच अशा हरकतीवर मला माझे म्हणणे मांडण्यास संधी दिली असल्यास त्याबद्दल संपूर्ण पत्रव्यवहार
आठ	जर अशी कोणतीही हरकत न येता माझे नाव समाविष्ट केले नसेल, तर त्याची माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ (१) (ग) आणि (घ) प्रमाणे कारणे
नऊ	जर माझे नाव यादीत समाविष्ट झाले नसेल किंवा नाव/ पत्ता चुकीचा समाविष्ट झाला असेल, तर यासाठी जबाबदार अधिकाऱ्याचे नाव, पदनाम, तसेच त्याच्यावर जी कारवाई झाली असेल, ती कारवाई स्पष्ट करणारी सर्व कागदपत्रे
दहा	या अर्जाच्या संदर्भात प्रथम अपिलीय अधिकारी यांचे नाव, पदनाम व संपूर्ण कार्यालयीन पत्ता, दूरध्वनी क्रमांक

७ माहिती कशी हवी आहे

प्रत्यक्ष/ पोस्टाने

८ अर्जदार गरिबीरेषेखालील व्यक्ती आहे का?

नाही

९ दिनांक

१० स्थळ

अर्जदाराची स्वाक्षरी